

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) या महामंडळाच्या सेवा उपयोगात आणतांना अनुसरावयाची कार्यपध्दती..

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: एमकेसीएल-२०१३/(९४/१३)/तांशि-५
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ००१
तारीख: ४ सप्टेंबर, २०१५

वाचा

१. शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र.मातंत्र- ३७००/(१३२/२०००)भाग-ड/तांशि-३, दि.६.०६.२००९.
२. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सीओएम-१००२/प्र.क्र.१२९/०२/३९, दि.२४.०४.२००३.
३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. डिआयटी/फाईल- ०३/२२२/३९, दि.२०.०८.२००३
४. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा) - एक, महाराष्ट्र, मुंबई यांचे अ.शा. पत्र क्र. रिपोर्ट/Thematic para/एस एस २/२०१३-१४/३७५, दि. ७.०९.२०१५ चे पत्र.

प्रस्तावना -

संदर्भ क्र.१ येथील दि.६.०६.२००९ अन्वये महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Knowledge Corporation Limited- MKCL) या नावाची कंपनी, कंपनी कायदा, १९५६ अन्वये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या महामंडळाची, सर्व शैक्षणिक संस्था यांच्या वर्गखोल्या, विद्यापीठे यांना संगणकाद्वारे जोडून “महायशनेट” नावाचे संगणकीय जाळे निर्माण करावे, माहिती तंत्रज्ञानाचे “हायटेक रिसोर्स सेंटर” निर्माण करावे, शैक्षणिक साहित्य Multimedia, संगणकीय प्रणाली, संगणकीय जाळे, Internet Technology, वेबसाईट, Designing, E-commerce, Compute Aided Designs (CAD) इ. बाबींचा पुरस्कार प्रचार व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सहाय्याने निर्मिती व व्यापार करावा, अशा स्वरूपाची काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. सध्या या महामंडळामध्ये राज्यशासनाचे रु.१० इतक्या दर्शनी किंमतीचे एकूण ३० लक्ष (३७.१३ %) इतके समभाग असून शासनाचे ५१ टक्के पेक्षा कमी समभाग असल्याने महामंडळ संपूर्णतः शासकीय कंपनी नाही .

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सीओएम १००२/प्र.क्र.१२९/०२/३९, दि.३१.०७.२००२ व शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. डिआयटी/फाईल-०३/२२२/३९, दि.२०.०८.२००३ अन्वये शासकीय कामकाजाचे संगणकीकरण करण्यासाठी आयटी सोल्युशन प्रोव्हायडर्स ची नामावली निश्चित करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. डिआयटी/फाईल-०३/२२२/३९, दि.२०.०८.२००३ अन्वये MKCLचा ऑप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर (Category F) म्हणून समावेश करण्यात आला. हा समावेश केवळ दि.३०.०६.२००६ पर्यंतच्या कालावधीसाठी करण्यात आला होता. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. महालेखापालांनी केलेल्या काही कार्यालयांच्या चाचणी लेखा परीक्षणामध्ये

त्यांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या शासन स्थापित कंपनीबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य करारामध्ये (Memoranda of Understanding) काही वित्तीय अनियमितता आढळून आल्या. महालेखापालांनी या वित्तीय अनियमितता दूर करण्यासाठी राज्य शासनास काही शिफारसी केल्या आहेत.

परिपत्रक :- महालेखापालांनी केलेल्या शिफारशीस अनुसरून सर्व विभागांना खालीलप्रमाणे स्पष्टीकरणात्मक सूचना देण्यात येत आहेत-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि. २४.०४.२००३ व दि. २०.०८.२००३ अन्वये या महामंडळास केवळ जून २००६ पर्यंत आयटी सोल्युशन प्रोव्हायडरचा दर्जा असल्याने या महामंडळास प्रवेश प्रक्रिया, कर्मचारी भरती, आज्ञावली विकास अथवा अन्य कोणत्याही स्वरूपाची कामे थेट रित्या देऊ नयेत.
- २) महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Knowledge Corporation Limited-MKCL) या महामंडळास कोणत्याही स्वरूपाचे सेवाविषयक काम देतांना मुंबई वित्तीय नियम, १९५९ च्या नियम ५८ व १०७ चे पालन करूनच या महामंडळाच्या सेवा घेण्यात याव्यात.
- ३) महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Knowledge Corporation Limited-MKCL) या महामंडळाच्या सेवा घेतल्यास संबंधित कार्यालयाने Software Codes व Intellectual Property Rights (IPR) त्यांचेकडे हस्तांतरीत करण्याबाबत सामंजस्य करारामध्ये (MOU) तरतूद करावी.

सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये व शासकीय/ निम शासकीय संस्था यांना त्यांच्या स्तरावरून याबाबत आवश्यक त्या पूरक सूचना कृपया निर्गमित कराव्यात आणि मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियमांचे सक्तीने पालन होईल याची योग्य ती दक्षता घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०९०४१२००४७७००८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(संजय औ. धारुरकर)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
२. संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
३. संचालक, माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई

प्रत,

१. प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा) -एक, महाराष्ट्र, मुंबई
२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, आय.सी.सी ट्रेड टॉवर, ए विंग, पाचवा मजला, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर,पुणे-४११ ०१६.
३. मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण यांचे खाजगी सचिव
४. मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण यांचे खाजगी सचिव
५. सर्व कार्यासने, उच्च व तंत्र शिक्षण विभाग
६. निवड नस्ती (तांशि-५)